

संभारसंघमः R. 2, 22, 5. शत्रुत्रासि° VARĀH. BRH. S. 30, 14. प्रशास्ते गजसंघमे
KATHĀS. 112, 77. 116, 38. भय° SĪH. D. 152. — सु° Spr. (II) 2144. अ°
BHĀS. P. 5, 9, 21. Am Ende eines adj. comp.: अ° MBH. 3, 16079.
RAGH. 4, 72. RĪĀA-TAR. 5, 82. असंघमम् adv. MBH. 6, 2786. ससंघम R.
GORR. 2, 4, 6. MĀRĪK. 169, 10. KATHĀS. 18, 198. 26, 87. 45, 138. 49, 193.
122, 39. RĪĀA-TAR. 1, 364. PAÑĀT. ed. ORN. 4, 14. ससंघमम् adv. R. GORR.
2, 72, 11. 5, 69, 1. ÇĀK. 6, 15. 11, 17. 18, 13. 40, 18. 92, 12. VIKRAM. 25, 18.
Spr. (II) 1512 (am Ende eines comp.). 7252. KATHĀS. 4, 56. 10, 172. 26,
170. 27, 171. 62, 68. 77, 82. Verz. d. Oxf. H. 289, a, 20. PRAB. 6, 1. 22, 3. PAÑ-
ĀT. 27, 7. 140, 24. 198, 9. HIT. 14, 21. 42, 8. 71, 16. 127, 13. ÇUK. in LA.
(III) 36, 16. अतिसंघम BHĀS. P. 10, 81, 25. घ्रातम्° MBH. 13, 6294. R. 4,
8, 48. 19, 34. उद्विन्न° RĪĀA-TAR. 6, 124. ज्ञात° BHĀS. P. 10, 48, 3. — b)
die gegen Jmd an den Tag gelegte Rücksicht, rücksichtsvolles Benehmen;
= घादर TRĪK. H. an. MRD. तव वीर्यवतः कश्चिद्यद्यस्ति मयि संघमः R.
5, 36, 50. 68, 20. Spr. (II) 7299, v. 1. (सा तम्) अयन्न्त्कण्ठाश्लेषादिसंघ-
मैः KATHĀS. 57, 146. RĪĀA-TAR. 3, 74. — c) Irrthum, Wahn: शकारिर्वि-
क्रमादित्य इति संघममाश्रितैः RĪĀA-TAR. 2, 6. am Ende eines adj. comp.:
किमेतद्दृश्यते ऽन्वुद्यो । यदृच्छुप्रोद्वेतादयसपत्नगिरिसंघमम् ॥ das den Irr-
thum, den Schein erweckt, als wäre es u. s. w. KATHĀS. 26, 9. Hierher
vielleicht संघम = मदाधम Aśāpāla im ÇKDr. — d) v. l. für विधम
Anmuth, Schönheit Spr. (II) 5896. — e) = सूत्र Aśāpāla im ÇKDr. —
e) N. pr. einer Schaar Çiva's Verz. d. Oxf. H. 70, a, 3. — 2) adj. =
व्याकुल (Comm.) aufgeregt: Augen BHĀS. P. 1, 8, 31. — Vgl. निः°.

संघाति f. = संघम 1) a) SĪH. D. 235. 237.
संघत 1) adj. s. u. मन् mit सम्. — 2) m. N. pr. a) eines Sohnes des
Manu Sāvāra HARIV. 465. — b) pl. einer Schule der Buddhisten
BURNOUR, Intr. 446; vgl. संमतीय. — 3) f. आ N. pr. einer Tochter Ma-
rutta's HARIV. 1832. — 4) n. Meinung (vgl. auch unter मन् mit सम् 1):
कवि° PRATĀPAR. 80, a, 6.

1. संघति (von सन् mit सम्) f. 1) Meinung, Ansicht KĀR. 11 aus Siddh.
K. zu P. 7, 2, 10. Verz. d. Oxf. H. 135, b, No. 255. — 2) Einigung: वि-
मतानाम् ĀÇV. ÇR. 2, 11, 10. — 3) Einwilligung, Zustimmung H. an. 3,
311. MED. t. 169. fg. °पथमिवापन्नः PRAB. 102, 2. संघत्या mit Einwilli-
gung von (gen.) PAÑĀT. 229, 1. HIT. 106, 19. 116, 24. KULL. zu M. 9, 200.
— 4) das Ehren, Ehrenerweisung R. 7, 10, 39. P. 3, 1, 128. 8, 1, 8, 2, 103.
RAGH. ed. Calc. 8, 32 (SĪH. D. 332, 1). KĪR. 10, 86. — 5) Wunsch H. an.
MED. — 6) = आत्मज्ञान Aśāpāla im ÇKDr.

2. संघति (2. सम् + मति) adj. derselben Meinung seiend, übereinstim-
mend gaṇa ḍḍādi zu P. 5, 1, 123. — Vgl. संमत्य.

संघतिर्मन् m. nom. abstr. von 2. संघति gaṇa ḍḍādi zu P. 5, 1, 123.
संघतीय m. pl. = संघत 2) b) WASSILJEW 79. 230. fg. 233. fg. 253.
TĪRAN. 4. 175. 271. fgg. 294. 297. HIUERN-TSANG 1, 234. fg. Vie de
HIUERN-TSANG 123. 204.

संघद् zur Erklärung von समद् NIR. 9, 17.
संघर्द् (von 1. मद् mit सम्) m. 1) Freude P. 3, 3, 68 (vgl. 6, 2, 44). VOP.
26, 171. AK. 1, 1, 2. H. 316. 1528. HALĀJ. 1, 123. HARIV. 7440. ĀRĪĀS.
275 (nach BENFAY). Spr. (II) 4218. MĀLATĪM. 77, 11. KATHĀS. 56, 27. 112,
107. ÇĀTR. 13, 2. SĪH. D. 167. — 2) N. pr. a) eines Rshi Ind. St. 3, 242,

b. — b) eines mythischen Fisches VP. 4, 2, 20. संमाद् ÇKDr. nach ders. Aut.
— Vgl. सोमद्.

संमद्मय (von संमद्) adj. (f. 3) voller Freude: दशा KATHĀS. 26, 237.
संमनस् (2. सम् + मनस्) adj. gaṇa ḍḍādi zu P. 5, 1, 123. einig AV.
6, 42, 1. 73, 1. ÇĀT. Br. 4, 2, 4, 23. KAUC. 98. — Vgl. सोमनस्य.

संमनिर्मन् (von संमनस्) m. Einigkeit gaṇa ḍḍādi zu P. 5, 1, 123; vgl.
6, 4, 155.

संमत्तव्य (von मन् mit सम्) adj. hoch anzuschlagen MBH. 1, 7456.
संमत्तणीय (von मत्तव्य mit सम्) adj. zu begrüßen MBH. 12, 12213.

संमय m. nom. act. VOP. 26, 171, v. 1.

संमयन (von 1. मि mit सम्) n. das Eingraben des Jüpa ÇĀT. Br. 3, 7, 3, 3.

संमर्द् (von मर्द् mit सम्) m. 1) Druck: beim coitus PRATĀPAR. 56, a, 6.
Ansprall: वीचि° RĪĀA-TAR. 4, 541. Gestampf MBH. 14, 2117. 2121. HA-
RIV. 5265. 6391. R. GORR. 2, 107, 17. 5, 83, 11. RAGH. 15, 101. KATHĀS. 19,
95. RĪĀA-TAR. 5, 57. das Zerreiben (wohlriechender Stoffe) HALĀJ. 4, 84.

— 2) feindlicher Zusammenstoß, Kampf H. 797. HALĀJ. 2, 299. MBH.
5, 5859. 7, 5446. सेनयोः MĀLAV. 71, 3. परात्म° R. ed. Bomb. 5, 41, 7. अ-
न्योऽन्य° KATHĀS. 3, 66. अग्रि° Kampf mit MBH. 1, 8383.

संमर्दन (wie eben) m. N. pr. 1) eines Sohnes des Vasudeva BHĀS. P.
9, 24, 51. — 2) eines Fürsten der Vidjādhara KATHĀS. 48, 78.

संमर्दिन् (wie eben) nom. ag. gaṇa ḍḍādi zu P. 3, 1, 134.

संमर्शन (von मर्ष् mit सम्) n. das Bestreichen ÇĀT. Br. 3, 8, 2, 36. KĪT.
ÇR. 5, 3, 16. 19, 2, 29. ÇĀRĪK. ÇR. 4, 21, 20.

संमर्शिन् (wie eben) adj. urtheilsfähig TAITT. UP. 1, 11, 4.

संमर्ष (von मर्ष् mit सम्) m. Ertragung: दुःख° BHĀS. P. 11, 19, 36.

संमा (3. मा mit सम्) f. 1) Gleichmaass, Gleichzahl ĀT. Br. 3, 1. PAÑ-
ĀT. Br. 9, 1, 23. — 2) ein best. Metrum RV. PAIT. 17, 11.

संमातृ (2. सम् + मा°) adj. P. 4, 1, 115. von derselben Mutter stam-
mend RV. 10, 117, 9. AV. 8, 7, 27. KĪT. 13, 7. — Vgl. सोमातुर.

संमातुर H. 546 schlechte Lesart für सोमातुर.

संमार्द् (von 1. मद् mit सम्) m. P. 3, 3, 68, Schol. (vgl. 6, 2, 144) nicht
in der Bed. कर्ष. = संमद् 2) b) ÇKDr.

संमान (von मन् mit सम्) m. das Ehren (einer Person), Ehren (pl.) MBH.
1, 7064. 3, 1814. तत्तः R. 2, 26, 30. Spr. (II) 4034. 5352. 5754. 6890. fg.
6991. MĀRĪK. P. 69, 10. PAÑĀT. 1, 11, 6. PAÑĀT. 218, 3. ब्रह्मक्षत्रस्य (obj.)
MBH. 12, 2778. Spr. (II) 5991. BHĀS. P. 4, 8, 27. संमानं कर् MBH. 10,
314. fg. HARIV. 6832 (गोविन्दे). KATHĀS. 45, 195. 197. MĀRĪK. P. 69, 46.
प्र-युञ् MBH. 1, 7964. समा-धा Spr. (II) 8425. राज° von Seiten eines Für-
sten 529. मन्त्रिषु स्वामिसंमानः RĪĀA-TAR. 4, 550. आत्म° der eigenen Per-
son erwiesene Ehren Spr. (II) 3529. असंमानं लभ् Unehren einernnten 453.
Wird bisweilen fälschlich सम्मान geschrieben und auch als n. (vgl.
Siddh. K. 249, a, 9. 10) gebraucht.

संमानन (vom caus. von मन् mit सम्) n. das Ehren (einer Person) NIR.
7, 17. P. 1, 3, 36. 70. तस्य (obj.) संमाननार्थम् MBH. 13, 1522. KATHĀS. 14,
34. कृत्तसंमाननार्थम् MBH. 5, 3106. f. आI dass. Spr. (II) 4170.

संमाननीय (wie eben) adj. zu ehren BHĀS. P. 5, 8, 26, v. 1.

संमानिन् (von संमान) adj. Ehre besitzend, auf Ehre haltend Spr. (II) 6043

संमान्य (vom caus. von मन् mit सम्) adj. in Ehren stehend: सर्वभूता